



February 11, 2021

To,

Listing Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex
Bandra (E), Mumbai – 400051

Department of Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001.

NSE Scrip Symbol: MAXIND

BSE Scrip Code: 543223

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement pertaining to unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2020

Further to our letter dated February 10, 2021 and in terms of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Copies of financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020 published in English newspaper "Mint" and vernacular newspaper "Nav Shakti".

You are requested to take the aforesaid on record.

Thanking you,

For Max India Limited
(formerly Advaita Allied Health Services Limited)

Pankaj Chawla
Company Secretary & Compliance Officer
Encl: a/a



BharatPe close to unicorn tag with \$108 mn funding

The funding comes a year after it raised \$75 mn in Series C round in February 2020

Tarush Bhalla
tarush.b@livemint.com
BENGALURU

ending and digital payments startup BharatPe has raised close to \$108 million in Series D primary and secondary equity funding led by existing investor New York-headquartered hedge fund Coatue Management at a valuation of \$900 million, said a company executive. All of BharatPe's seven investors including Ribbit Capital, Insight Partners, Steadview Capital, Beenext, Amplo and Sequoia Capital participated in this round. The primary infusion constituted \$90 million of the total fund-raise, with \$18 million secondary funding, providing an exit to most of its angel investors.

The funding comes a year after it raised \$75 million in its Series C funding round in February 2020.

The three-year old company has seen its valuation jump by almost \$500 million since then.

BharatPe aims to raise another \$100 million post March, as it looks to ramp up its credit offerings.

Mint in January first reported on BharatPe's plan to raise \$200 million, and close \$100 million in equity funding in the current financial year.

"The Series D round got oversubscribed within the last two weeks of December 2020. We will continue to focus on our plans with this fund-raise, and continue deepening the credit ecosystem for our merchants. We are clear that we want to stay aligned with categories in financial services that will provide us mar-



We will continue deepening the credit ecosystem for our merchants, said BharatPe chief Ashneer Grover.

gins, contributing to our growth," said Ashneer Grover, co-founder and chief executive officer, BharatPe.

The startup has also teamed up with Centrum Group to submit a joint expression of interest to the

to turn PMC Bank into a digital-first entity. Grover declined to comment on this.

BharatPe plans to raise close to \$500 million in debt by FY23 and has already raised \$35 million from venture debt providers Alteria Capital.

provide merchants with loans against gold and property, as well as diversify into newer segments such as automobile loans.

BharatPe processes over \$7 billion in annualized total payment value (TPV) on Unified Payments Interface, across six million merchants in 75 cities.

Over the past year, the company beefed up its product offerings in the market including point-of-sale card terminals offering BharatSwipe and close-loop loyalty cards. It has also been focusing

on newer merchant segments to disburse credit. BharatSwipe aims to clock \$1.5 billion in annual TPV run rate and is present in 10 cities. The company aims to scale this product to 100 cities by the end of FY23.

Reserve Bank of India to take over the distressed assets of Punjab and Maharashtra Cooperative (PMC) Bank. The fresh funding will also help the company put liquidity into the bank for depositors, with plans

tal, Trifecta Capital and InnoVen recently. It now aims to raise \$200 million debt from banks and other institutions this year, Grover said.

The company will also look to enter the secured loans segment and

ing on newer merchant segments to disburse credit. BharatSwipe aims to clock \$1.5 billion in annual TPV run rate and is present in 10 cities. The company aims to scale this product to 100 cities by the end of FY23.

The primary objective of co-location services of the NSE is to reduce latency for con-



Ikea aims to triple jobs created through social entrepreneurs hip
bit.ly/3cZNT39

KENT Smart Chef Appliances

Be Healthy. Cook with KENT Smart Appliances

Vegetable Cleaners | Super Power Grinder & Blender | Kettles | Sandwich Grill | Oven (OTGs)

ATTA & BREAD MAKER | RICE COOKERS | MIXERS & GRINDERS | INDUCTION COOKTOPS

www.kent.co.in | For Sales & Corporate Enquiry Call : 9582-123-456

NSE, former chiefs fined by regulator in co-location case

PTI
feedback@livemint.com
NEW DELHI

In the high-profile co-location case, markets regulator Sebi on Wednesday imposed a penalty of ₹1 crore on the NSE for failing to provide a level playing field for trading members subscribing to its tick-by-tick (TBT) data feed system. In addition, the regulator levied a fine of ₹25 lakh each on NSE's former managing directors and chief executive officers Chitra Ramakrishna and Ravi Narain.

Alleged lapses in high-frequency trading offered through the NSE's co-location facility came under the scanner of the watchdog after a complaint was filed in 2015.

The NSE co-location facility allows stock brokers to take on rent specific racks and co-locate their servers and systems within the exchange premises.

The primary objective of co-location services of the NSE is to reduce latency for con-

nectivity to the exchange's trading systems for Direct Market Access (DMA), algo trading and Smart Order Routing (SOR).

In its 96-page order, Sebi said that unequal access was apparent at different stages of the technology process and NSE as a stock exchange failed to ensure a level playing field for trading members subscribing to its TBT data feed system. TBT data feed provides information regarding every change in the order book.

According to the regulator, many trading members had repeatedly resorted to accessing the secondary server without any checks and balances and actions on the part of the first-level regulator except for certain emails or advisories.

The NSE flouted the principles underlying the conduct of business of a stock exchange,

pertaining to fair and equitable access to information.

"While implementing TBT dissemination architecture at NSE, the essence of 'fair and equitable access' was not attempted to be imbibed into the various stages of implementation of the technology and only 'safety and reliability' was taken into account," Sebi said.

By doing so, the exchange violated the provisions of Securities Contracts (Regulation) (Stock Exchanges and Clearing Corporations) Regulations or SECC norms.

The NSE has failed to comply with the provisions of SECC regulations in letter and spirit and Ramakrishna and Narain are vicariously liable for the acts of omissions/commissions committed by the exchange during the investigation period, Sebi said.

The NSE flouted the principles underlying the conduct of business of a stock exchange,

MINT SHORTS

Yes Bank CEO says foreign firms keen to invest in proposed ARC

Mumbai: Yes Bank is seeing interest from foreign firms keen to invest in the asset reconstruction company (ARC) it plans to launch to hive off secured loans worth ₹50,000 crore (\$6.86 billion), according to the bank's top executive. "There has been lot of interest from foreign investors for our ARC business. We are likely to put in initial capital of ₹1,000 crore while the foreign investor will put in nearly ₹2,500 crore," Prashant Kumar, CEO of Yes Bank, told Reuters in an interview late on Tuesday. Yes Bank had applied to the Reserve Bank of India (RBI) for regulatory approvals in September to launch the ARC and Kumar said they believe they operationalize it within six months of securing clearances. The lender, which was rescued last year after its financial health deteriorated significantly, had been placed under a moratorium by the central bank.

REUTERS

SBI targets a home loan portfolio of ₹10 tn in five years

Shayan Ghosh
shayan.g@livemint.com
MUMBAI

State Bank of India expects to double its home loan portfolio in the next five years to ₹10 trillion, riding an uptick in economic activity and an aspirational young population.

Chairman Dinesh Khara said on Wednesday that SBI dominates the home loan market in India with a 35% share among all commercial banks. The bank's home loan portfolio crossed ₹5 trillion recently from ₹4.84 trillion on 31 December, which constituted 23% of its loan book.

"When it comes to home loan demand, it is a function of the economy and demographics. You would have observed there is a definite change in the demographic and the younger generation is looking to acquire homes at a much early age as compared to what it was 10 years back," he said.

Khara said 42% of the bank's home loan customers were 40 years or younger, and as they start earning even more, their aspirational lifestyle and growing trend of nuclear families will lead to greater demand for homes. Prevalent low interest rates have also prompted people to switch from one lender to another, and SBI benefited from this sensitivity to interest rates, he said. SBI's home loans start at 6.8%.

"Metro locations are normally very sensitive to interest rates and we have been successful in having about 23% of ₹5 trillion on account of take-over (of loans)," said Khara.

Besides, the quality of SBI's home loan portfolio also added to the optimism. Only 0.67-0.68% of its home loan portfolio



SBI chairman Dinesh Khara said the bank has 35% share of India's home loan market.

lio has turned bad and very few customers opted for the RBI's moratorium scheme that allowed borrowers to get their loan repayment terms altered.

Mortgage loans are one of the safest asset categories for banks not only due to the underlying security, but also because borrowers understand that they may lose their homes as a consequence of not repaying the loan.

"Of about 3.9 million-odd borrowers eligible under the RBI's restructuring plan, only about 10,000 customers have availed the option, which is aggregating to ₹2,500 crore," Khara said.

Typically, a key draw for a borrower to avail loans from a private sector bank over state-owned peers has been the

slow sanctions and long-winding process. For SBI, the turnaround time is about five days for homes in pre-approved residential projects. "We are trying to move builder tie-ups to the Yono platform (mobile app) where customers can directly start their journeys so that even the five-day time can be brought down and pre-approvals can be given in 5-10 minutes," said C.S. Setty, MD, SBI.

Inflow in Gold ETFs surges by 45% to ₹625 crore in January



New Delhi: Investors put in ₹625 crore in gold exchange traded funds (ETFs) in January, 45% higher than the preceding month, on expectation that the yellow metal will perform well going forward. The inflow pushed the asset base of gold funds by 22% to ₹14,481 crore at the end of January from ₹14,174 crore at the end of December, data available with Association of Mutual Funds in India showed. After witnessing a net outflow of ₹141 crore in November 2020, the Gold ETF category is once again back under investors' radar. While it received a net inflow of ₹431 crore in December, the net inflow in January was even higher at ₹625 crore.

PTI

CCI nod to Bank of India's 49% stake buy in BAIM and BATS

New Delhi: Competition Commission of India (CCI) on Wednesday approved Bank of India's acquisition of 49% stake each in Boi AXA Investment Managers Pvt. Ltd (BAIM) and Boi AXA Trustee Services Pvt. Ltd (BATS). According to a combination notice filed with the regulator, total asset under management (AUM) of Boi AXA Mutual Fund was ₹2,426 crore as of 30 November 2020. Bank of India (BOI) has agreed to purchase shares held by AXA Investment Managers in BAIM and BATS as the bank believes in the long term potential of the asset management business and also in the interest of unit holders who had reposed faith in Boi AXA Mutual Fund. Strategic acquisition of 49% stake of AXA Investment Managers in BAIM and BATS "shall enable Bank of India to have complete control on the AUM of ₹2,426 crore and grow the Asset Management business by leveraging on the Bank of India's brand and distribution strength," it said.

PTI

Max India Limited (formerly Advaita Allied Health Services Limited)
CIN: L74999MH2019PLC320039
Registered Office: Plot-167, Floor 1, Ready Money Mansion, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai, Maharashtra, India, 400018
Website: www.maxindia.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020
(Rs. in Crores)

Particulars	Standalone			Consolidated		
	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter ended 31.12.2019 (Audited)	First FY from 23.01.2019 to 31.03.2020 (Audited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter ended 31.12.2019 (Audited)	First FY from 23.01.2019 to 31.03.2020 (Audited)
1. Total income from operations (net)	8.25	7.00	74.30	34.20	34.23	214.33
2. Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.62	(4.57)	(7.16)	(12.71)	397.32	286.46
3. Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.62	(117.58)	(120.17)	(12.71)	347.32	236.46
4. Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(0.02)	(118.57)	(123.26)	(12.97)	347.22	231.55
5. Total comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	0.25	(118.62)	(123.21)	(12.60)	344.77	243.00
6. Paid-up equity share capital (Face Value Rs. 10 Per Share)	53.79	53.78	53.79	53.79	53.73	53.79
7. Reserves excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting year	-	-	865.38	-	-	651.79
8. Earnings per share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)	-	(22.05)	(22.92)	(2.41)	66.91	55.23
a) Basic (Rs.)	-	(22.05)	(22.92)	(2.41)	66.91	55.23
b) Diluted (Rs.)	-	(22.05)	(22.92)	(2.41)	66.91	55.23
	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised

Notes:
The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the quarter and nine months ended unaudited financial results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.maxindia.com).

By Order of the Board
Rajit Mehta
Managing Director
DIN : 01604819

Date: February 10, 2021
Place: Noida

GP Gujarat State Petronet Limited
Corporate Identity Number : L40200GJ1998SGC035188
Regd Office : GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382 010 Tel : +91-79-66701001 Fax: +91-79-23236477
Website: www.gujpetronet.com Email: investors.gsp@gspl.in

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2020
(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone Results			Consolidated Results		
		Quarter ended 31/12/2020 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter ended 31/12/2019 (Unaudited)	Quarter ended 31/12/2020 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter ended 31/12/2019 (Unaudited)
1	Total Income from Operations (net)	58,824.45	1,68,587.37	63,103.09	3,36,345.80	7,96,464.15	3,10,899.25
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	33,278.63	95,735.15	29,718.97	85,443.13	2,14,878.90	56,058.38
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and Share of profit/(loss) of joint venture and associates accounted for using the equity method (net of tax))	33,278.63	95,735.15	29,718.97	86,731.93	2,16,520.18	55,202.53
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	24,751.27	71,798.78	22,213.59	65,026.44	1,61,490.68	40,875.24
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and Other Comprehensive Income (after tax)]	24,718.16	71,691.71	22,158.29	65,075.96	1,61,332.30	40,837.24
6	Equity Share Capital (face value of Rs.10/- each)	56,421.14	56,421.14	56,406.33	56,421.14	56,421.14	56,406.33
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in Balance Sheet)	-	-	-	-	-	-
8 i.	Earnings Per share (EPS)						
	a) Basic EPS (Rs.)	4.39	12.73	3.94	8.34	21.09	5.64
	b) Diluted EPS (Rs.)	4.39	12.73	3.93	8.34	21.09	5.64
	(face value of Rs. 10/- each)						

Notes:
1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.gujpetronet.com)
2 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 10th February, 2021.
3 The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Accordingly, previous period's figures have been reclassified/regrouped/restated, wherever necessary.

For and on behalf of Gujarat State Petronet Limited
Anil Mukim, IAS
Chairman & Managing Director

Place: Gandhinagar
Date: 10th February, 2021

साकारित कंजी सूचना
ICICI Bank
सहायक कार्यालय: आयसाआयसाआय बँक लि., कार्यालय क्र.२०२-बी, २री मजला, रोड क्र.१, एच.एच.डी - बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इन्डस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०४.

जाहिर सूचना
सूचना देण्यात येत की, माझे अशांत हे आर जे टेक्नॉलॉजि सोल्यूशन्स एलएलपीच्या त्याची नोंदणीकृत कार्यालय पत्ता ४०८, गुडगाँव रोड, फोर्ट, मुंबई ४०० ०२३ चे भागीदार (१) गणेश मेषा जोगानी, (२) रमेश टिकुचंद जोगानी आणि (३) जितेश रोषा यांच्याकडून लिमिटेड लायबिलिटी पार्टशिपिंग (बायूड एलएलपी म्हणून संदर्भित) यासह त्याची व्यावसायिक मिळकत आणि चार कार पार्किंग (एलएलपीचा तपशील, व्यावसायिक मिळकत आणि चार कार पार्किंग खाली नमूद आहे) मधील भागीदारी हितासंबंधामधील सर्वाधिक शेर संपादित करण्यास इच्छुक आहेत.

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रकम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा विसंगुटीत इंटरेस्ट (एफकोसिमेट) रकम, २०२० च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुदीनुसार सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ३० दिवसांच्या सामान्यतः महान मिळकतीची विक्री करण्यात येईल.

आर जे टेक्नॉलॉजि सोल्यूशन्स एलएलपी (एलएलपी) आणि एलएलपीच्या व्यावसायिक मिळकत आणि चार कार पार्किंग खाली नमूद आहे. एलएलपीचा तपशील, व्यावसायिक मिळकत आणि चार कार पार्किंग खाली नमूद आहे.

डब्ल्यू. एच. ब्रॅडी अँड कंपनी लिमिटेड
सीआयएन क्र.: एल९९१९९०एमएमएल९९९३पीएससी०००३६७
नॉंदणीकृत कार्यालय: 'ब्रॅडी हाउस', ४था मजला, १२-१४ वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१, दूरध्वनी: (०२२) २२०४३६९-६५, फॅक्स: (०२२) - २२०४१८५५, ई-मेल: bradys@mtnl.net.in, वेबसाईट: www.whbrady.in

United Interactive Limited
CIN: L72900MH1983PLC030920
Regd. Office: 602, Maker Bhavan III, New marine lines, Mumbai-400 020
Tel.: 022-22013736; Fax : 022-40023307, E-mail: investors@unitedinteractive.in; Website : www.unitedinteractive.in

Table with 7 columns: Sl. No., Particulars, Standalone (Quarter Ended, Year to date), Consolidated (Quarter Ended, Year to date). Rows include Total income, Net Profit, Total Comprehensive Income, Equity Share Capital, Reserves, Earnings per share.

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतरा
संपलेली तिमाही: ३१-डिसें-२०, ३०-सप्टें-२०, ३१-डिसें-१९, ३१-डिसें-२०. अलेखापरिक्षित, अलेखापरिक्षित, अलेखापरिक्षित, अलेखापरिक्षित.

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण
संपलेली तिमाही: ३१-डिसें-२०, ३०-सप्टें-२०, ३१-डिसें-१९, ३१-डिसें-२०. अलेखापरिक्षित, अलेखापरिक्षित, अलेखापरिक्षित, अलेखापरिक्षित.

मुकुंद लिमिटेड
नों. कार्यालय : बजाज भवन, जमनालाल बजाज मार्ग, २२६, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००१९.
दूरध्वनी क्र. : ०२२-६९२९६६६६, फॅक्स क्र. : ०२२-२२०२११७४
ई-मेल आयडी : investors@mukand.com, वेबसाईट : www.mukand.com, सीआयएन : एल९९९९९९एमएमएल९९९३पीएससी०००३६६.

Table with 7 columns: Particulars, Quarter Ended, Nine Months Ended, Year Ended. Rows include Revenue from Operations, Profit/Loss before Tax, Total Comprehensive Income, Earnings Per Share.